

मा.जिल्हाधिकारी यांचेकडून अकृषिक आदेश प्राप्त करणेसाठी नाहरकत दाखला

मिरा भाईंदर महानगरपालिका

मुख्य कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग,

भाईंदर (प.) ता.जि.ठाणे- ४०१ १०१

जा.क्र.निभा/मनपा/नर/ ४२०३/०७-०५

दिनांक- १५/२/२००५

प्रति,

जमीन/जागापालक - श्री. भरत हरिश्चंद्र पाटील व ईतर, श्री. गोरेन्दर पाटील

श्रीमती प्रेमाबाई बळीराम कासार

अधिकार पत्रधारक - मेसर्स गुजरात इस्टेट

द्वारा- वास्तुविशारद - मेसर्स बॉम्बे आर्किटेक्चरल कन्सलटंट

विषय- मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील मौजे - नवघर

सर्वे क्र./ हिस्सा क्र. नविन १८३/१अ,१क, १८५/१ जुना २४८/१अ,१क, २४०/१

या जागेत नियोजित बांधकाम करण्यासाठी जागेस अकृषिक आदेश प्राप्त करणेसाठी मा. जिल्हाधिकारी यांना सादर करणेसाठी

नाहरकत दाखला मिळणे बाबत.

संदर्भ- १. आपला दि.१८/०१/२००८ चा अर्ज.

२. मे.सक्षम प्राधिकारी नागरी संकुलन ठाणे यांचेकडील आदेश क्र.

यु.एल.सी./टी.ए/एटीपी/डब्ल्यू.एस.एच.एस.-२०/एस.आर-१७-५,

दि.१७/०४/२००७, एसआर-१५५७, दि.०६/०७/२००५,

एसआर-८५०, दि.१०/०३/१९९५ ची मंजूरी.

प्रति,

निष्पाकित प्रकरणे मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील मौजे - नवघर

सर्वे क्र./ हिस्सा क्र. नविन १८३/१अ,१क, १८५/१ जुना २४८/१अ,१क, २४०/१ मधील जागेस अकृषिक परवानगी प्राप्त करणेसाठी मा.जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावयाच्या नकाशास खालील अटीस अधिन राहून

१) विषयाकित जागेस मा.जिल्हाधिकारी यांच्याकडून अकृषिक परवानगी प्राप्त झाल्यानंतर प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ४४ नुसार व मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम २५३, २५४ (प्रकरण १२ सह) विहित नमुन्यात बांधकाम प्रारंभपत्रासाठी अर्ज करण्याची व बांधकाम प्रारंभपत्र प्राप्त करण्याची जबाबदारी आपल्यावर राहिल. सादर नाहरकत दाखल्याची नकाशा नुसार जागेस आहे. सादर नाहरकत दाखल्याच्या आधारे कोणत्याही स्वरूपाचे बांधकाम करता येणार नाही. अन्यथा बांधकाम केल्यास सवरेचे बांधकाम अनधिकृत ठरवून विहित कार्यवाही करण्यात येईल. नवेच बांधकाम प्रारंभपत्रापूर्वी विद्युतपुरवठा कारणावृत्त महानगरपालिकेचे नाहरकत प्रमाणपत्र घेणे

आपणावर बंधनकारक राहिल.

ट.न.न. ३) बांधकाम प्रा.पत्रापूर्वी तालुका निरीक्षक यांच्या ठाणे यांचेकडील मौजाची नकाशा

सादर करणे आपणावर बंधनकारक राहिल.

४) बांधकाम प्रारंभपत्रापूर्वी यु.एल.सी. विभागाकडील गृहदाताद्वारे सादर करणे बंधनकारक राहिल.

५) बांधकाम प्रारंभपत्रापूर्वी कॅम्पिशन फ्लेशचा गरजा करून अग्निशामक विभागाकडील नाहरकत

६) रक्षाकनात दर्शविलेला ५.०० मी. रुंद नाला, १.०० मी. रुंदीकरण करून पयवया स्वरूपात

विद्युत तार करून महानगरपालिकेकडे हस्तांतरीत करणे आवश्यक आहे.

TRUE COPY

For BOMBAY ARCHITECTURAL CONSULTANTS



Architect/Engineer

हस्त क्रमांक

६००३/१२०११

३६ ५५

आसित्त

मिरा भाईंदर महानगरपालिका

Suresh

मिरा भाईंदर महानगरपालिका
मुख्य कार्यालय, भाईंदर (प.),
छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, ता. जि. ठाणे - ४०१ १०१



जा. क्र. मि.भा./मनपा/नर/-----६५६/२००५-०९

दिनांक :- ०७/०७/२००५

प्रति,

जमीन/जागामालक - श्री. भरत हरिश्चंद्र पाटील व ईतर, श्री. मोरेश्वर पाटील
श्रीमती प्रेभाबाई बळीराम कासार

अधिकार पत्रधारक - मेसर्स गुजरात इस्टेट

द्वारा- वास्तुविशारद - मेसर्स बॉम्बे आर्किटेक्चरल कन्सलटंट

विषय :- मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील मौजे - नवघर

स.क्र./ हि.क्र. नविन १८३/१अ,१क, १८५/१ जुना २४८/१अ,१क, २४०/१
या जागेत नियोजित बांधकामास बांधकाम प्रारंभपत्र
मिळणेबाबत.

संदर्भ :- १) आपला दि.२३/०४/२००६ चा अर्ज.

२) मे. सक्षम प्राधिकारी नागरी संकुलन ठाणे यांचेकडील आदेश क्र.

य.एल.सी./टी.ए/एटीपी/डब्ल्यू.एस.एच.एस.-२०/एस.आर-१७५५,

दि.१७/०४/२००७, एसआर-१५५७, दि.०६/०७/२००५,

एसआर-८५०, दि.१०/०३/१९९५ ची मंजूरी.

३) मा. जिल्हाधिकारी ठाणे यांचेकडील प्राथमिक परवानगी

आदेश क्र. महसूल/क-१/टे-१/एन/एस/एसआर-१६६/०३/२००६,

दि.२७/०३/२००६.

४) या कार्यालयाचे पत्र क्र. मिभा/मनपा/नर/४२०३/२००५-०६,

दि.१५/०२/२००६ अन्वये प्राथमिक परवानगी.

:- बांधकाम प्रारंभपत्र :- (सध्यासित नकाशासंबंधी)

(फक्त जोत्यापत्र)

महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम १५ अन्वये व मुंबई
शहरी महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम ३५३, ३५४ (प्रकरण १२ सह)
विकास कार्य करण्यासाठी / बांधकाम प्रारंभपत्र मिळण्यासाठी आपण विनंती केले
नुसार मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील मौजे - नवघर सि.स.नं./सर्वे क्र./हिस्सा
क्र. नविन १८३/१अ,१क, १८५/१ जुना २४८/१अ,१क, २४०/१ या जागेतील रेखांकन, इमारतीचे
बांधकाम नकाशासंबंधी अटी व शर्तीचे अनुपालन आपणाकडून होण्याच्या
अर्थाने राहून ही मंजूरी देण्यात येत आहे.

१) सदर नकाशाचा वापर फक्त बांधकाम नकाशात दर्शविलेल्या रहिवास व वाणिज्य
कार्येसाठीच करण्यात येईल.

२) सदर बांधकाम परवानगीने आपणार आपला उपपत्र नकाशाचा वापर
कार्येसाठीच करून घ्यायला येईल.

ट. नं. - ७	
दस्त क्रमांक	३५०० / २०१८
२३	४०

ट. नं. - ४	
दस्त क्रमांक	६००३ / २०११
२० / ५५	

Shree

२) मंजूर नकाशाप्रमाणे जागेवर प्रत्यक्ष मोजणी करून घेणेची आहे व त्यांची रक्कम निरिस्तक भूमि अभिलेख ठाणे यांनी प्रमाणीत केलेली नकाशाची प्रत या कार्यालयाच्या अभिलेखार्थ दोन प्रतीमध्ये पाठविणेची आहे व त्यास मंजूर घेणे आवश्यक आहे.

३) सदर भूखंडाची उपविभागणी महानगरपालिकेच्या पूर्वपरवानगीशिवाय करता येणार नाही. तसेच मंजूर रेखांकनातील इमारती विकसीत करण्यासाठी इतर/दुस-या विकासकास अधिकार दिल्यास / विकासासाठी प्रधिकृत केल्यास दुय्यम / दुस-या विकासकाने मंजूर बांधकाम नकाशे व चटई क्षेत्राचे व परवानगीत नमूद अटी व शर्तीचे उल्लंघन केल्यास/पालन न केल्यास या सर्व कृतीस मुळ विकासक व वास्तुविशारद जबाबदार राहिल.

४) या जागेच्या आजुबाजुना जे पूर्वीचे नकाशे मंजूर झाले आहेत त्यांचे रस्ते हे सदर नकाशातील रस्त्याशी प्रत्यक्ष मोजणीचे व सिमांकनाचे वेळी सुसंगत जुळणे आवश्यक आहे. तसेच या जागेवरील प्रस्तावीत होणा-या बांधकामास रस्ते संलग्नित ठेवणे व सार्वजनिक वापरासाठी खुले ठेवणेची जबाबदारी विकासक/वास्तुविशारद / धारक यांची राहिल. रस्त्याबाबत व वापराबाबत आपली / धारकाची कोणतीही हरकत असणार नाही.

५) नागरी जमीन धारणा कायदा १९७६ चे तरतुदीना व महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम च्या तरतुदीस कोणत्याही प्रकारची बाधा येता कामा नये व या दोन्ही कायदयान्वये पारित झालेल्या व यापुढे वेळोवेळी होणा-या सर्व आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी विकासक व वास्तुविशारद इतर धारक यांची राहिल.

६) रेखांकनात /बांधकाम नकाशात इमारतीचे समोर दर्शविण्यात / प्रस्तावीत करण्यात आलेली सामासीक अंतराची जागा ही सार्वजनिक असून महानगरपालिकेच्या मालकीची राहिल व या जागेचा वापर सार्वजनिक रस्त्यासाठी /रस्ता रूंदीकरणासाठी करण्यात येईल. याबाबत अर्जदार व विकासक व इतर धारकांचा कोणताही कायदेशीर हक्क असणार नाही.

७) मालकी हक्काबाबतचा वाद उत्पन्न झाल्यास त्यास अर्जदार, विकासक, वास्तुविशारद, बांधकाम अधिकारी यांनी जबाबदार राहिल. तसेच वरील जागेस पोच मार्ग उपलब्ध जागेच्या देही जागेवर प्रत्यक्ष मोजणीच्या जबाबदारी अर्जदार, वास्तुविशारद यांची राहिल. यामध्ये तर्फावत निर्माण झाल्यास सुधारित मंजूर घेणे आवश्यक आहे.

८) मंजूर रेखांकनातील रस्ते, ड्रेनेज, गटारे व खुले जागा (आर.जी.) अर्जदाराने / महानगरपालिकेच्या नियमाप्रमाणे करून सुविधा सार्वजनिक वापरासाठी कायम स्वरूपात खुली ठेवणे बंधनकारक राहिल.

९) मंजूर रेखांकनातील इमारतीचे नियमावलीनुसार जोत्याचे प्रमाणपत्र प्राप्त केल्याशिवाय उर्वरित बांधकाम करण्यात येऊ नये.

१०) इमारतीस उदवाहन, अग्निशामक तरतुद, पाण्याची जमिनीवरील व इमारतीवरील अशा दोन टाक्या, दोन इलेक्ट्रीक पंपसेटसह तरतुद केलेली असली पाहिजे.


११) महानगरपालिका आपणांस बांधकामासाठी व पिण्यासाठी व इतर कारणासाठी पाणी पुरवठा करण्याची हमी देत नाही. याबाबतची सर्व जबाबदारी विकासक/धारक यांची राहिल. तसेच सांडपाण्याची सोय व भैलविसर्जनाची व्यवस्था करण्याची जबाबदारी

धारकाची राहिल.

क्रमांक	3500	12016
	78	80

डॉक्टर = ४
दस्त क्रमांक ६७७३ 12016
३५०५

०५/०५/२०१६ १५/०५/२०१६



१) अर्जाद्वारे घ.नं., हि.नं., मोजे, महानगरपालिका मंजूरी, विल्डरज नांव, ऑफिसचे नांव, अफषिक मंजूरी व इतर मंजूरींचा तपशील दर्शविणारी प्रत्यक्ष जागेवर लावण्यात आल्यानंतरच इतर विकास कामास सुरवात करणे बंधनकारक राहिल. तसेच सर्व मंजूरीचे मुळ कागदपत्र तपासणीसाठी/निरीक्षणासाठी जागेवर सर्व कलावधीसाठी उपलब्ध करून ठेवणे व वास्तुविशारद व विकासक यांची संयुक्त जबाबदारी आहे. अशी कागदपत्रे जागेवर प्राप्त न झाल्यास तातडीने काम बंद करण्यात येईल.

१४) मंजूर रेखांकनातील इमारतीचे बांधकाम करण्यापूर्वी मातीची चाचणी (Soil Test) घेऊन व बांधकामाची जागा भूकंप प्रवण क्षेत्राचे अनुषंगाने सर्व तांत्रिक बाबी विचारात घेऊन (Specifically earthquake of highest intensity in seismic zone should be considered) आर.सी.सी. डिझाईन तयार करून संबंधीत सक्षम अधिका-यांची मंजूरी घेणे. तसेच इमारतीचे आयुष्यमान, वापर, बांधकाम चालू साहित्याचा दर्जा व गुणवत्ता व अग्नि क्षमण व्यवस्था याबाबत नॅशनल बिल्डिंग कोड प्रमाणे तरतुदी करून कार्यान्वीत करणे तसेच बांधकाम चालू असतांना तांत्रिक व अंतांत्रिक कार्यवाही पूर्ण करून त्याची पालन करण्याची जबाबदारी अर्जदार, विकासक, स्ट्रक्चरल अभियंता, वास्तुविशारद, बांधकाम पर्यवेक्षक, धारक संयुक्तपणे राहिल.

१५) रेखांकनातील जागेत विद्यमान झाडे असल्यास तोडण्यासाठी महानगरपालिकेची व इतर विभागांची पुर्व मंजूरी प्राप्त करणे बंधनकारक आहे. तसेच खुल्या जागेत वृक्षारोपण करण्यात यावे.

१६) मंजूर बांधकाम नकाशे व जागेवरील बांधकाम यामध्ये तफावत असल्यास नियमावलीनुसार त्वरीत सुधारीत बांधकाम नकाशांना मंजूरी घेणे बंधनकारक आहे अन्यथा हे बांधकाम मंजूर विकास नियंत्रण नियमावलीनुसार अनधिकृत ठरते त्यानुसार उक्त अनधिकृत बांधकाम तोडण्याची कार्यवाही करून घ्यावी.

१७) यापूर्वी पत्र क्र. /यासंबतच्या मंजूर रेखांकनात प्रस्तावित केलेल्या इमारतीचे बांधकाम खालीलप्रमाणे भर्यादित ठेवून त्यानुसार कार्यान्वीत करणे बंधनकारक राहिल.



अ.क्र.	इमारतीचे नांव/प्रकार	संख्या	Thane प्रस्तावित बांधकाम क्षेत्र चौ.मी.
१	भूखंड - बी विंग अ, बी	१	२९३३.८२
२	कोर हाऊस	१	२४.७५
	कुर्ची-अ-अ	७	३०६८.७३
			४८.३९
			९५.३०
			६९८८.९९ चौ.मी.

..३..

Sum

४

दस्ता क्रमांक ६७३ १२०१९

३१ ५.५.२०१६ - ७

दस्ता क्रमांक ३८०० १२०१६

९५ ८०

१०) बांधकाम साहित्य रस्त्यावर व सार्वजनिक ठि काणी ठे वत येणार नाही. याबाबतचे झाल्यास महानगरपालिकेकडून आपणाविष्यद दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल.

११) इमारतीचे बांधकामाबाबत व पुर्णत्वाबाबत नियमावलीतील बाब क्र.४३ ते ४६ ची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची संपुर्ण जबाबदारी विकासक, वास्तुविशारद, स्ट्रक्चरल अभियंता, बांधकाम पर्यवेक्षक व धारक यांची राहिल.

२०) महानगरपालिकेने मंजूर केलेले बांधकाम नकाशे व बांधकाम प्रारंभ पत्र रद्द करण्याची कार्यवाही खालील बाबतीत करण्यात येईल व मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ व महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ च्या तरतुदीनुसार संबंधितांविष्यद विहित कार्यवाही करण्यात येईल.

१) मंजूर बांधकाम नकाशाप्रमाणे बांधकाम न केल्यास.

२) मंजूर बांधकाम नकाशे व प्रारंभ पत्रातील नमुद सर्व अटी व शर्तीचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यास.

३) प्रस्तावित जागेचे वापरात महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ व इतर अधिनियमान्वये प्रस्तावाखालील जागेच्या वापरात बदल होत असल्यास अथवा वापरात बदल करण्याचे नियोजित केल्यास.

४) महानगरपालिकेकडे सादर केलेल्या प्रस्तावात चुकीची माहिती व विधी ग्राह्यता नसलेली कागदपत्रे सादर केल्यास व प्रस्तावाच्या अनुषंगाने महानगरपालिकेची दिशाभूल केल्याचे निदर्शनास आल्यास या अधिनियमाचे कलम २५८ अन्वये कार्यवाही करण्यात येईल.


२१) प्रस्तावीत इमारतीमध्ये तळमजल्यावर स्टिल्ट (Stilt) प्रस्तावीत केले असल्यास स्टिल्टची उंची मंजूर बांधकाम नकाशाप्रमाणे ठे वण्यात यावी व या जागेचा वापर वाहनतळासाठीच करण्यात यावा.

२२) मंजूर विकास योजनेन विकास योजना रस्त्याने / रस्ता रंदीकरणाने बाधीत होणारे क्षेत्र १५६५.०० चौ.मी. महानगरपालिकेकडे हस्तांतर केले असल्याने व हया हस्तांतर केलेल्या जागेच्या मोबदल्यात आपणांस अतिरिक्त चटई क्षेत्रांचा लाभ/ मंजूरी देण्यात आली असल्याने सदरचे क्षेत्र कायमस्वरूपी खुले, मोकळे, अतिक्रमणविरहित व जागाची जबाबदारी विकासकाची राहिल. तसेच या जागेचा मालकी हक्क कोणत्याही परिस्थितीत व कोणत्याही घरा करता येणार नाही. तसेच या क्षेत्राकडून मोबदला आपणांस इतर परिस्थितीत व धारकास स्विकारता येणार नाही.

२३) मंजूर बांधकाम नकाशातील १५.० चौ.मी. पेक्षा जास्त इंचीचे इमारतीचे अग्निशमन व्यवस्थेबाबत सक्षम अधिका-याचे 'ना हेरकत प्रमाणपत्र' सादर करणे बंधनकारक आहे.

२४) मंजूर रेखांकनाच्या जगत विद्यमान इमारत तोडण्याचे प्रस्तावीत केले असल्यास विद्यमान बांधकामक्षेत्र महानगरपालिकेकडून प्रमाणीत करून घेतल्यानंतर विद्यमान इमारत तोडून नवीन बांधकामास प्रारंभ करणे बंधनकारक आहे.

२५) प्रस्तावातील इमारतीचे बांधकाम पुर्ण झाल्यानंतर नियमाप्रमाणे पुर्ण झालेल्या इमारतीस प्रथम वापर परवाना प्राप्त करून घेणे व तदनंतरच इमारतीचा वापरासाठी वापर करणे अनिवार्य आहे. महानगरपालिकेकडून वापर परवाना घेतल्यानंतर इमारतीचा वापर चालू असल्याचे निदर्शनास आल्यास वास्तुविशारद, विकासक व धारक यांच्यावर व्यक्तीशः कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.



ट.न.न.-७	
3000	12018
98	80

Signature

ठरून - ४	
दस्त क्रमांक ६००३	12018
३०, ७५	

- ३६) जिल्हाधिकारी / नव्याने पूर्ण होणा-या इमारतीमध्ये विद्यमान रहिवाशांना सामान्यतः जागोजाग जबाबदारी वारस्तुविशारद, विकासक व धारक यांची राहिलेला वारस्तुविशारद सध्या कायदेशीर पूर्तता (विकासकाने रहिवाशांसोबत करावयाचा करारनाम्यासह इतर बाबी) विकासकाने / धारकाने करणे बंधनकारक राहिले.
- ३७) या मंत्रालयाची मुदत दि. १५/१० पासून दि. ७/११ पर्यंत राहिल. तदनंतर महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे तरतुदीनुसार विहित कालावधीसाठी नुतनीकरण करण्यात येईल अन्यथा सदरची मंजूरी कायदेशीररीत्या आपोआप रद्द होईल.
- ३८) यापूर्वीचे पत्र क्र. मिभा/मनपा/नर/४२०३/२००७-०८, दि. २५/०२/२००८ आन्वये देण्यात आलेली मंजूरी रद्द करण्यात येत आहे.
- ३९) सदरच्या आदेशातील नमूद अटी व शर्तीचे पालन करण्याची जबाबदारी अर्जदार, वास्तुविशारद, विकासक, अधिकार पत्रधारक, बांधकामपर्यवेक्षक स्ट्रक्चरल अभियंता व धारक यांची राहिल.
- ३०) सदर जागेच्या मालकीबाबत व न्यायालयात दावा प्रलंबीत नसल्याबाबत आपण प्रतिज्ञापत्र दि. १०/०९/२००७ रोजी दिलेले आहे. याबाबत काहीही विसंगती आढळून आल्यास दिलेली परवानगी रद्द करण्यात येईल.
- ३१) जागेवर सेन वॉटर हॉव्हेस्टिंगची व्यवस्था करणे तसेच अग्निशमन व्यवस्था करणे व त्याबाबत महानगरपालिकेचे अग्निशमन विभागाकडील नाहरकत दाखला सादर करणे आपणावर बंधनकारक राहिल.
- ३२) प्रस्तावित इमारतीसाठी भोगवटा दाखल्यापूर्वी सौर उर्जा वारिल पाणी गरम करण्याची व्यवस्था (सोलार वॉटर हीटिंग सिस्टीम) बसवून कार्यान्वीत करणे आपणावर बंधनकारक राहिल.
- ३३) भोगवटा दाखल्यापूर्वी वृक्ष प्राधिकरणाकडील नाहरकत दाखला सादर करणे बंधनकारक राहिल.
- ३४) जोत्याच्या दाखल्यापूर्वी विकास योजना रस्त्याने बांधित जागेच्या बाबत करारनाम्यासह मिरा भाईदर महानगरपालिकेच्या नावे या जागेबाबत विविध विभागांना उतारा सादर करणे बंधनकारक राहिल.
- ३५) मा. जिल्हाधिकारी, ठाणे यांचेकडील अकृषिक परवानगी घ्या आदेशामधील अटीशर्तीची पूर्तता करणे आपणावर बंधनकारक राहिल.
- ३६) भोगवटा दाखल्यापूर्वी अग्निशमन विभागाकडील नाहरकत दाखला सादर करणे दाखल्यामधील अटी/शर्तीची पूर्तता करून अंतिम नाहरकत दाखला सादर करणे बंधनकारक राहिल.

मनपा/नर/४५६/१०५/०९

दि. १५/११/२००८



आयुक्त

मिरा भाईदर महानगरपालिका

आविधान

महानगरपालिका नकाशे व

महानगरपालिका नकाशे व

महानगरपालिका नकाशे व

महानगरपालिका नकाशे व

महानगरपालिका नकाशे व

महानगरपालिका नकाशे व

महानगरपालिका नकाशे व

महानगरपालिका नकाशे व

महानगरपालिका नकाशे व

महानगरपालिका नकाशे व

ठेकना - ४
दस्त क्रमांक ६७०३/१०१५
३१/१५

ट.न.न.-७
दस्त क्रमांक ३८९०/१०१६
१७/१०

Sum